

महानगरपालिका क्षेत्रात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० ची अंमलबजावणी करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: याचिका-२०१५/सं.क्र.८७८/नवि-३४

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: ०१ जुलै २०१५

पहा -

- १) केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाचे ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० दिनांक १४ फेब्रुवारी, २०००.
- २) मा. उच्च न्यायालयाचे जनहित याचिका १७३/२०१०मधील दिनांक १३ मार्च २०१५ रोजीचे आदेश.

प्रस्तावना -

केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० दिनांक १४ फेब्रुवारी, २००० रोजी निर्गमित केले आहेत. सदर नियमांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात डॉ. श्री. महेश बेडेकर यांनी मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका क्रमांक १७३/२०१० दाखल केली आहे. सदर जनहित याचिकेमध्ये मा. उच्च न्यायालयाने दिनांक १३/०३/२०१५ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सविस्तर सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

शासन परिपत्रक -

उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या बाबींचा विचार करून शासन पुढीलप्रमाणे सूचना देत आहे:

- १) ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियमांची महानगरपालिका क्षेत्रात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने प्राधिकरणांची नावे, पत्ते व इतर तपशील अधिसूचित करण्याची कार्यवाही ठाणे महानगरपालिकेने त्वरित करावी.
- २) राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार निवारण कार्यप्रणाली तात्काळ उभारण्यात यावी व त्यास व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. तसेच, ध्वनी पातळी मोजण्यासाठी पुरेसे मशीन्स/ उपकरणे उपलब्ध करून घ्यावीत.
- ३) राज्यातील सर्व महानगरपालिकांनी ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० चे पालन करण्याबाबत आवश्यक ती सर्व पाऊले उचलण्यात यावीत.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०७०११२३६२८००२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुधाकर ज्ञा. बोबडे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. मंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. राज्यमंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ५) अपर मुख्य सचिव, (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई.
- ७) मा. प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) मा. प्रधान सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) मंत्रालयातील इतर सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
- १०) विभागीय आयुक्त, (सर्व)
- ११) जिल्हाधिकारी, (सर्व)
- १२) आयुक्त, सर्व महानगरपालिका.
- १३) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई
- १४) निवडनस्ती नवि-३४